

⊕ www.pclindia.in⋈ info@pclindia.in

Date: 10th November 2023

· +91 217 2357645

© +91 9168646531/32/33

CER L24231PN1992PLC067126

PCL/SEC/23-24/066

To,
National Stock Exchange of India Limited,
"Exchange Plaza" 5th Floor,
Plot No. C-1, G Block, Bandra Kurla
Complex, Bandra (East),
Mumbai – 400051

NSE Scrip Code - PRECAM

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001

Subject: Newspaper Publication of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September 2023 pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published Extract of Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Half year ended 30th September 2023 on **10th November 2023** in the following newspapers:

Sr No.	Name of Newspaper	Language	Editions
1	Tarun Bharat	Marathi	Solapur
2	Business Standard	English	All

Please find enclosed herewith the above-mentioned Newspaper Clippings.

You are requested to take the same on record.

Yours Sincerely,

For Precision Camshafts Limited

Tanmay M. Pethkar

Company Secretary & Compliance Officer

Membership No: A53618

दिवाळीत भरतीचा धमाका

अनेक वर्षानंतर सोलापूर महापालिकेत २२६ पदांची भरती

अत्यावश्यक सेवेतील वर्ग १ ते ४ मधील पदांचा समावेश

आजपासून ऑनलाइन अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन सोलापूर, दि.९ नोव्हेंबर-

अनेकवर्षांनंतर अखेर सोलापूर महापालिकेत भरती येत आहे. अत्यावश्यक सेवेतील वर्ग १ ते ४ मधील एकूण २२६ पदांचा समावेश आहे. सोलापूर म हानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असणारी २२६ पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध

अज्ञात चोरट्याविरुध्द

गुन्हा दाखल

येथन घरासमोर लावलेली एका

डॉक्टरची २० हजार रुपये किंम

तीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटर

सायकल चोरुन नेण्याचा प्रकार

घडला असून या प्रकरणी अज्ञात

चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला

यातील फिर्यादी डॉ.निखिल जोशी

हे मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात

सेवेत असून त्यांचा मोठा भाऊ

शेती व्यवसाय करत असल्याने

या घटनेची हकीकत अशी,

मंगळवेढा शहरातील मित्रनगर

मंगळवेढा, दि.९ नोव्हेंबर-

ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांची

चोरट्याने मोटर सायकल पळविली

हापालिका प्रशासनाकडून या मेगा भरतीचा धमाका उडविण्यात आला

सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ अराजपत्रित) ते गट ड अ मधील विविध २६ संवर्गाकरिता जागा भरण्यात येत आहेत. प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहीरात देण्यात आली आहे. विविध पदांसाठी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत. ु.ीश्ररीीिलीीिरींळेप. सीं.ळप या संकेत स्थळावर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. या

घरगुती वापरासाठी फिर्यादीच्या

नावावर असलेली एम.एच.१३

ए.वाय.६६४६ ही २० हजार रुपये

किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटर

सायकल दि.६ रोजी रात्री ९.५०

वाजता ॲड.योगेश जाधव (रा.

मित्रनगर) येथे त्यांच्या घरी आजी

आजारी असल्याने औषधोपचार

करण्याकरिता फिर्यादी लावून गेले

आली नाही. मंगळवेढा शहर व

परिसरात तिचा शोध घेतला मात्र

ती मिळून न आल्याने चोरट्याने

चोरुन नेल्याची खात्री पटल्याने

अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल

करण्यात आला आहे.

सदर लावलेल्या ठिकाणी

मोटर सायकल दिसून

जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाचे वेतनश्रेणी, पदसंख्या याचा तपशील खालील आहे. विविध पदांची प्रमाणे माहिती तसेच त्यांची वेतनश्रेणी आदींची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे आयुक्त निखिल मोरे यांनी जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महापालिका साम ान्य प्रशासन विभागाकडून बिंद् नामावली मंजुरीसह या रिक्त पद भरती संदर्भात आवश्यक ती तयारी महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही भरती प्रक्रिया शासन

आदेशानुसार टीसीएस या कंपनीच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. महापालिका आयक्त शितल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे नेटके नियोजन करण्यात

महापालिकेकडील आकृतीबंधनुसार एकुण ४६१२ त्यापैकी मंजूर असून ११७२ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदांपैकी सरळसेवेने भरती करावयाची १००१ इतकी पदे रिक्त आहेत. त्यापैकी विविध २२६ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ऑनलाईन अर्जही मागविण्यात आले आहेत

क्रि.कि. अर्ज नं. ५३९/२०२३ जाहीर प्रसिद्धीकरण पुढील नेमलेली तारीख ११/१२/२०२३ बार्शी येथील मे. ज्युडिशियल मॅजि. साो. वर्ग- १ यांचे कोर्टात जयकमार सदाशिव काळे रा. पानगांव, ता. बार्शी, जि. सोलापू - विरुद्ध मा. ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय पानगांव सामनेवाला

ता. बार्शी, जि. सोलापू या जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे मौजे पानगांव, ता. बार्शी व परिसरातील तमाम लोकांना

यादारे कळविण्यात येते की. त्याअर्थी यातील अर्जदार यांनी बाशीं येथील मे. न्यायदंडाधिकारी साहेब प्रथम वर्ग यांचे कोर्टात क्रि. कि. अर्ज नं. ५३९/२०२३ हा अर्जदाराची आई भागीरथी सदाशिव काळे, रा. पानगांव, ता. बार्शी यांचा मृत्यू दिनांक १६/०२/२०२२ रोजी झालेबाबत व सदर मृत्यूची नोंद सामनेवाला यांचेकडे होऊन दाखला मिळणेकरिता सदरचा अर्ज यातील सामनेवालाच्या विरुद्ध मे. कोर्टामध्ये दाखल केला आहे. त्याअर्थी यातील अर्जदाराची

आई भागीरथी सदाशिव काळे यांच्या दि. १६/०२/२०२२ च्या मृत्यूची नोंद होणेबाबत कोणाची हरकत असल्यास सदर हरकत लेखी स्वरुपात बार्शी येथील मे. न्यायदंडाधिकारी साहेब प्रथम वर्ग यांचे न्यायालयात मे. कोर्ट यांनी नेमलेल्या तारखे दिवशी ११/१२/ २०२३ अथवा सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत द्यावी. अन्यथा सदर कामी मे. कोर्टामार्फत पुढील योग्य ते आदेश याकामी होतील.

कळावे. ही जाहीर नोटीस/प्रसिद्धीकरण दिले असे. तारीख : ०७/११/२०२३

सही/-सही/ (कोर्टाच कनिष्ठ लिपीक सहाय्यक अधीक्षक गोल शिक्का) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, बार्शी ता.बार्शी, जि.सोलापूर (तृतीय)

अपीलदार

रेस्पाडंट

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ तर्फे वसुबारस साजरा

ओळखलेले

प्रगल्भता दर्शवते असे मत या वेळी

सोलापूर, दि.९ नोव्हेंबर

दीपोत्सवाची सुरुवात ही वसूबारस ने होते. या निमित्त 'गो धन' ची पुजा बळी राजा अर्थात शेतकऱ्या मार्फत करण्याची परंपरा आहे. शहरात ही परंपरा अखंडित राहावी आणि पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवावी या करिता मंडळाने सुरू केलेली ही प्रथा प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन नागणसुरचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य म हास्वामी यांनी केले

बाळीवेस येथील श्रीमंत म ानाचा कसबा गणपती मंडळ तर्फे वसू बारस उत्साहात व भक्तीमय साजरा करण्यात आला. येथील श्री मंदिर प्रांगणात नागणसुरचे मठाधिपती

कार्यक्रमात गाय आणि वासरूस दाळ, गुळ तसेच गोडधोडाचे नेवद्य दाखवण्यात आले.

आपल्या पूर्वजांनी गो, धनाचे

शिवाचार्य महास्वामीजी यांच्या

हस्ते गाय आणि वासरूचे विधिवत

पजन करण्यात आले. या कार्यक्रम

ास सोलापुरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते

मोहन दाते यांची विशेष उपस्थिती

होती. मंडळाचे उत्सव समिती

अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांच्या

अध्यक्षतेखाली आयोजित

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नाथ प्राईड बिल्डींग, पहिला मजला सिव्हील हॉस्पिटल जवळ, सोलापूर

जाहिर पब्लिकेशन

बदल अर्ज क्र. १७७०/२३ किरकोळ अर्ज क्र. १७७१/२३

सोलापूर येथील मे. धर्मादाय उप आयुत साहेब/सहाय्यक धर्मादाय आयुत साहेब यांच्या न्यायालयात

निहरू युवा मंडळ, औराद, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर रजि नं. एफ १८९४६ सोलापूर या संस्थेचे नांवात, पत्यात, उद्देशात, घटना नियम नियमावली वाढ व बदल करण्या बाबत घटना दुरुस्ती अर्ज दाखल केला आहे. अर्जदार स्नेहा आनंदराव जाधव यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथे दाखल केलेले आहे. सदर संस्थेच्या नांवात पत्यात. उद्देशात. घटना नियम नियमावली मध्ये बदल व वाढ आले आहे. सदर प्रकरणामध्ये कृणालाही कृठल्याही विश्वस्तांना किंवा सभासदांना जर हरकत घ्यायचे असेल त्यांनी सदरची जाहिर पब्लिकेशन प्रसिध्द झाल्या पासून ३० दिवसाच्या आत स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत सदर अर्जास उत्तर देणे कामी में, कार्यालयात हजर व्हावे अन्यथा सदरचे मे कार्यालय हे वर नमुद संस्थेचे संस्थेच्या नांवात, पत्यात, उद्देशात, घटना नियम नियमावली मध्ये बदल व वाढ बाबतचे प्रकरण एकतर्फा चालवुन सदरचा अर्ज निकाली काढतील त्यानंतर कोणतेही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी

हे जाहीर पब्लिकेशन केले. ता. 0८/११/२०२३

वरिष्ठ लिपीक

सही/-अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर विभाग, सोलापूर

सिद्ध स्वामी, विशाल स्वामी यांनी केले. या कार्यक्रमास केदार मेंगाणे, बीप्पीन धुम्मा, बाळासाहेब भोगडे, आनंद मस्तारे, संदेश भोगडे, चिदानंद मुस्तारे, सिद्धार्थ महत्व वसूबारस निमित गोमातेची पूजा आणि खुने, अमोल साखरे, उत्सव सचिव नेवद्य द्वारे त्यांचे महत्व अधोरेखित सागर म्स्तारे पृष्कराज मेत्री, स्रज करण्यासाठी दिपोस्तवाशी घातलेली गुंगे, योगीराज भोगडे, विकास सांगड ही आपल्या संस्कृतीची धुम्मा, विनायक शरणार्थी आदींची

प्रमुख उपस्थित होती.

प्रमुख पाहुणे पंचागकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे

पोरोहित्य वेदमूर्ती गिरी स्वामी

NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of owners/holders of the property more particularly described in the Schedule hereunder written ('said property')

All persons having any claim or interest against or to the said property or any part thereof by way of sale assignment, mortage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, tenacy, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing along with supporting documentary evidence, to the undersigned at the under-mentioned address within 14 days from the date of publication hereof failing which the claim, if any, shall be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that piece and parcel of following land situated at Village Waghadari, Tahsil - Omarga, District - Dharashiv (Osmanabad),

Sr. No.	Survey No./ Gut No.	Village	Holder
1	49	Waghadari	 Anuradh Digambar Bhosale Budhiwant Digambar Bhosale
2	50	Waghadari	Anuradh Digambar Bhosale Budhiwant Digambar Bhosale
3	52	Waghadari	Sadashiv Venkat Bhosale Satish Venkat Bhosale Vimalabai Venkat Bhosale Venkat Sadashiv Bhosale

Dated this 08th day of November, 2023 Sd /-

Advocate Pravinkumar Sugandhakumar Chalwadi

B.A.LL.M. Address 198 Modikhana, Solapur Mob: 9420345872

Email - pravin.chalwadi@gmail.com

'सिध्देश्वर'चे साखर वाटप नियोजन ढेपाळले

अक्कलकोट, दि. ९ नोव्हेंबर-

सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना कडून दिपावली सणास सभासदाची अल्प दरातील साखर वाटप दसरा झाल्यावर प्रारंभ करणे आवश्यक असताना वसुभारस दिवशी साखर वाटप प्रारंभ केल्याने नियोजनाअभावी कमी काऊन्टर मुळे साखर वाटप दहाला येऊनही साखररेवीना सभासद परत गेल्याने संताप व्यक्त होत आहे दिपावली सुरवात झाली आहे. साखर वाटप उशीरा होत असले तरी काउन्टर एकच असल्याने हजरो शेतकर्याना रस्त्यावर सकाळी दहा पासून सायंकाळी ५ पर्यत फक्त कार्ड बदलून घेण्यासाठी उभे राहवे लागले यानंतर साखरेचे पेसे भरण्यासाठी पुन्हा रांगेत उभे रहावे लागत असल्याने अनेक वृद्ध शेत कऱ्याना धक्क बुकी झाली वृद्धाचे हाल झाली तरीही अनेक शेतकर्यानां दिवसभर सकाळी १० पासुन पाच पर्यत दोन वेगवेगळ्या रांगेत उभे राह्नही साखरे विना परतावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. काउन्टर वाढवावे वाटप दिवस वाढवावे अशी म ागणी शेतकरी वर्गातुन होत आहे. रांगेत उभे राहण्या एवजी उपस्थित शेतकरी यांचे कार्ड संकलीत करावे नंबर प्रमाणे पुकारा करून साखर वाटप करावे,अशी मागणी सभासद शेतकरी वर्गातून होत आहे.

बार्शीत आमदार राऊत यांच्या हस्ते 'आनंदाचा शिधा' वाटप

बार्शी, दि. ९ नोव्हेंबर-

येथील टिळक चौक येथे दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते 'आनंदाचा शिधा' वाटप करण्यात आला. राज्य सरकारने सर्वसाम ान्य लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या असून आनंदाचा शिधा ही त्यापैकी एक योजना आहे. या योजनेचा माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याचे काम सरकार करत असल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार एफ. आर. शेख, निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार संजीवन मुंढे तसेच नागरिक उपस्थित होते.

आर.टी.एस. अपील क्र. ३९/२०२२ जाहीर समन्स पुढील नेमली तारीख: २०/१२/२०२३

सोलापूर येथील मा. उपविभागीय अधिकारी क्रं. १ साो. सोलापूर विभाग सोलापूर यांचे न्यायालयात चि. राजवीर विकास क्षीरसागर

अ.पा.क. आई सौ. सोनाली विकास क्षीरसागर, द्वारा सौ. शोभा सुभाष शिंदे, रा. ९८, संकेशवर बोळ, कसबा पेठ, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर

- विरुद्ध १) संजीवनी उत्तम मुसळे,

अ.पा.क. वडील श्री. उत्तम साखराबाई मुसळे, रा. पिस्तमवाडी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद २) विकास सुरेश क्षीरसागर,

रा. मुंगशी वा., ता. बार्शी, जि. सोलापूर ३) श्रीमती छाया सुरेश क्षीरसागर,

रा. मुंगशी वा., ता. बार्शी, जि. सोलापूर ४) सौ. सुकेशनी सुदर्शन लाळे, रा. घाटणे, ता. मोहोळ, जि. सोलापूर

५) सौ. प्रियंका सत्यवान गवारे, रा. बावची, ता. परंडा, जि. उस्मानाबाद **६) मंडळ अधिकारी, सुर्डी,** ता. बार्शी

७) गाव कामगार तलाठी, मुंगशी (वा.) ता. बार्शी, जि. सोलापूर

ज्याअर्थी यातील अपीलदाराने सा.वाला विरुद्ध मौजे मुंगशी (वा.), ता. बार्शी, जि. सोलापू येथील जमीन गट नं. २९६ मधील मा. मंडळ अधिकारी सुर्डी यांच्याकडील फेरफार क्र. १९९५ चे दि. १५/१२/२०२१ च्या नोंदी विरुद्ध सदरचे अपील दाखल केलेले आहे. तथापी, नमूद अपीलातील सा.वाला नं. ३ ते ७ यांना सदरील अपीलाचे नोटीस बजावणे

होत नाही. त्याचा रिपोर्ट दाखल होत नाही. रेस्पाडंट हे नोटीस घेत नाहीत. तयामुळे सा.वाला नं ३ ते ७ यांनी कुठे असेल तेथून सदर प्रकरणी हजर राहृन आपले म्हणणे सदर कामी पुढील नेमलेली तारीख २०/१२/२०२३ रोजी न्यायालयात बार्शी येथील तहसील कार्यालय बार्शी येथे ३.०० त्राजता जातीने स्वतः अथवा विधीज्ञामार्फत हजर राहृन आपले बचाव, म्हणणे पुरावा दाखल करावा आपण मुदतीत हजर राहन म्हणणे न दिल्यास आपल्याविरुद्ध मे. कोर्टाचे योग्य ते आदेश

गरीत करण्यात येतील याची नोंद घ्यावी. म्हणून हे जाहीर समन्स प्रसिद्ध केले असे. दिनांक ः ०८/११/२०२३

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील

विठ्ठलापूर खवासपूर उंबरगांव (उमरगा) रस्ता

इजिमा ९३ वर किमी 0/५00 मध्ये खवासपूर

निविदा ऑनलाईन डाऊनलोड करण्याचा कालावधी

ऑनलाईन निविदामध्ये तांत्रिक मुद्दे उपस्थित करावयाचा अंतिम

गावाजवळ (मानगंगा) नदीवर) पूल बांधणे.

दिनांक व वेळ (निविदा पुर्व चर्चा बैठक)

बिड सबमिशन कालावधी

enrolled करणे आवश्यक आहे

(कोर्टाचा मा. उपविभागीय अधिकारी, गोल शिक्का)

NOTICE OF INQUIRY (FORM NO-2) मा. धर्मादाय उप आयुक्त, सोलापूर विभाग, सोलापूर यांचे समोर चौकशीची जाहीर नोटीस

(सन १९५० चा मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, सन १९५० चे कलम-२२) बदल अर्ज क्रमांक:- ५०४/२०२३ कलम-२२

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था :- महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ, वैराग, ता बार्शी जि. सोलापूर

नोंदणी क्रमांक एफ-२७४४८ (सोलापूर) विनोद महादेव कोळी - अर्जदार

कलम २२ अन्वये केलेल्या अर्जासंबंधात

श्री. सरज प्रकाश जमादार. रा. मु.पो. नंदगांव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद.

ज्याअर्थी, मा. धर्मादाय उप आयुक्त, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी अर्जदाराने दाखल

बदल अर्ज क्रमांक :- ५०४ / २०२३ मधील प्रकरणात नोटीस काढण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार आपणांस यापुर्वी दि. १६.०१.२०२३ रोजी उपलध्ब रेकॉर्डवरील पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. परंतु सदर पत्ता अपूर्ण असल्याकारणाने नोटीस परत आली आहे. त्यामुळे अर्जदाराने दाखल केलेल्या (निशाणी २४) अर्जावरील आदेशानुसार संबंधीत लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, त्यांना नोटीस काढण्याचे दुबार आदेश झालेले आहेत, त्या अर्थी अर्जाची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणांत आपण कमी

त्याअर्थी तुम्हास ही नोटीस देण्यात येत आहे आणि फर्माविण्यात येत आहे की, तुम्ही जातीने किंवा मान्यता - दिलेल्या प्रतिनिधीमार्फत किंवा योग्य रितीने सूचना दिलेल्या वकीलामार्फत खाली सही करणार यांचेसमोर वर दिलेल्या पत्त्यावर तारीख १२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी / दुपारी ११.00 वाजता वरील बाबींचा ठरविलेल्या सुनावणीस हजर रहावे आणि चौकशीसंबंधीच्या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत आणि त्यासंबंधीचा तोडी व दस्तऐवजाच्या रुपातील सर्व पुरा सादर करावा.

वर निर्दिष्ट केलेल्या जागी व वेळी हजर राहण्यास तुम्ही कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत सदरहू चौकशी होईल तिचे कामकाज चालविण्यात येईल आणि तिचा निकाल करण्यात येईल अशी तम्हास नोटीस देण्यात येत आहे.

आज दिनांक ०९/११/२०२३ रोजी माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप आयुक्त, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या शिक्क्यानिशी दिली.

सही/-

वरिष्ठ लिपीक

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर - ४१३ ३०४

दुरध्वनी क्रमांक ०२१८६ /२२६९७५

Web-www.mahapwd.gov.in & email ID - pandharpur.ee@mahapwd.gov.in

ई-निविदा सूचना क्रमांक ३४ सन २०२३-२०२४ (ऑनलाईन) प्रशिध्दी

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर-४१३३०४ (दुरध्वनी क्रमांक ०२१८६/२२६९७५) सर्व योग्य कंत्राटदारांकडून या कार्यालयाचे १ कामांकरीता ब-१ नम

8,06,000/

ऑनलाईन

ई- पेमेंट गेटवे

दिनांक १०/११/२०२३ वेळ सकाळी ११.००० वा. ते

दिनांक २४/११/२०२३ वेळ सायं. १७.३० वाजेपर्यंत

दिनांक १०/११/२०२३ वेळ सकाळी ११.00 वा ते

दिनांक २४/११/२०२३ वेळ सायं. १७.३० वाजेपर्यंत

द्वारे

न्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मागवित आहेत. निविदा ऑनलाईन डाऊनलोड करण्याचा दिनांक १०/११/२०२३ वेळ सकाळी ११.०० वा. पासून आहे. कामाची अंदाजित इसारा/बयाणा

ई-निविदेचे वेळापत्रक

दुपारी १२.३० वा. (Virtually)

तांत्रिक आणि आर्थिक देकार उघडण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ | मा. अधीक्षक अभियंता, सा. बां. मंडळ, सोलापूर या कार्यालयात दिनांक २८/११/२०२३

१. वरील कामांची सर्व माहिती ई-निविदा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या www.mahapwd.com and https://mahatenders.gov.in या इंटरनेटवरील वेबसाईटवर दिनांक १०/११/२०२३ पासून उपलब्ध आहे. सदर निविदा सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबसाईटवर कळविण्यात येईल.

२. सर्व पात्र/इल्छुक निविदाधारकांनी निविदापत्रक डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रकियेत भाग घेण्यासाठी ई-निविदा प्रणालीच्या <u>www.mahatenders.gov.in</u> वर

३. इतर अटी व शर्ती-निविदा नमुन्यामध्ये पहावयास मिळतील. सदर कामांची एक अथवा सर्व ई-निविदा कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार सक्षम अधिकारी

४. ई-निविदा पोर्टलवर बीड लॉक झाल्यानंतर निविदांबाबत हार्ड कॉपी एका प्रतीत कंत्राटदारानी निविदा सादर करावयाच्या वेळेपासून ७२ तासात सादर कराणे अनिवार्य आहे.

८,१३,0१,७६९/-

शिक्का

काम पूर्ण करण्याचा

(पावसाळयासह)

रोजी सकाळी ११.00 वाजता ऑनलाईन उघडण्यात येतील. (शक्य झाल्यास)

दिनांक २१/११/२०२३ मा. मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, पुणे, यांचे कार्यालयात,

ई निविदा संचाची

किंमत

(ना-परतावा)

ऑनलाईन ई-पेमेंट

गेटवे द्वारे

कंत्राटदारचा नोंदणी

वर्ग

सार्वजनिक बांधकाम

विभागाकडील

नोंदणी अनिवार्य

नाही

एस. एस. कुमठेकर अधिक्षक (न्याय शाखा) प्तार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सोलापर विभाग, सोलापर

ताराबाई व्हंदुळे यांचे निधन

तभा वृत्तसेवा सोलापूर, दि. ९ नोव्हेंबर

ताराबाई श्रीमंत (वय ७०, रा. नगर कुमठे कॉर्नर, होटगी रोड) यांचे

मंगळवारी रात्री पुणे येथे निधन

झाले. बुधवारी सकाळी सोलापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे आहेत. त्या गोपी व्हंदुळे यांच्या मातोश्री होत.



DY. DIRECTOR OF HEALTH SERVICES, PUNE TENDER FOR MAHA AROGYA SHIBIR NIYOGAN AT SUB-DISTRICT HOSPITAL PANDHARPUR, DIST.SOLAPUR.

Tender no -DDP/Med.Store/Medicine & other managment/E Tender no-1 to 3 / 2023

DY.DIRECTOR OF HEALTH SERVICES, PUNE invites Proposals from Reputed and Experienced Companies, Recognized Manufaxtures/sole Distributers and Suppliers to participates in the competitive bidding Process to MAHA AROGYA SHIBIR NIYOGAN at SUB-DISTRICT HOSPITAL PANDHARPUR, DIST. SOLAPUR for following purpose.

Supply of Medicine & Consumables for Health Camp

Supply & Arrangment for Food, Tent, Stay etc, all technical management oncall basis.

Supply of IEC Material for Health Camp

For the Detailed tender Documents interested bidder should visit http://www.maharashtra.gov.in/tenders

Tender submission would be online and the deadline to submit the proposal is 15/11/2023 at 10.00 am.

PRECISION

CIN: L24231PN1992PLC067126

व्हंदळे

PRECISION CAMSHAFTS LIMITED Read, Office: E-102/103 MIDC, Akkalkot Road, Solapur, MH 413006

Extract of unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September 2023

[(Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015]

(Rs. in Lakhs, except Earnings per share)

			Consolidated	
Sr. No.	Particulars	Quarter ended Sep. 30, 2023	Half Year ended Sep. 30, 2023	Quarter ended Sep. 30, 2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Revenue From Operations	25,445.85	51,722.89	28,368.89
2.	Profit / (Loss) Before Exceptional Item & Tax	1,058.43	1,931.25	1,650.70
3.	Profit / (Loss) Before Tax	1,058.43	1,931.25	1,650.70
4.	Profit / (Loss) for the Period / Year	842.93	1,253.85	1,319.21
5.	Total Comprehensive Income / (loss)	885.32	1,333.24	1,531.24
	(after tax)			
6.	Paid up Equity Share Capital	9,498.58	9,498.58	9,498.58
	(Equity Share of 10/- each)			
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-
8.	Earnings per share (of Rs.10/- each)			
	Basic :	0.89	1.32	1.38
	Diluted:	0.89	1.32	1.38

 $1. The above financial \, results \, for \, the \, quarter \, and \, half \, year \, ended \, September \, 30, \, 2023 \, have \, been \, subjected \, to the property of the end of the property of the end of the property of the end o$ limited review by the statutory auditors of the Group and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at the meeting held on November 09, 2023.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements ('LODR')) Regulations, 2015. The full format of the unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website

3. These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016.

4. Key Standalone Financial information

Date: November 09, 2023

				(Rs. in Lakhs)					
		Standalone							
Sr. No.	Particulars	Quarter ended Sep. 30, 2023	Half Year ended Sep. 30, 2023	Quarter ended Sep. 30, 2022					
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)					
1.	Revenue From Operations	17,239.98	34,329.14	16,016.77					
	Profit Before Exceptional Item and Tax	2,289.64	4,773.65	1,592.32					
	Profit Before Tax	2,289.64	4,773.65	1,592.32					
	Profit for the period	1,986.11	3,949.50	1,205.85					
2.	Total Comprehensive Income / (loss) (after tax)	1,988.45	3,954.06	1,214.66					

Place: Pune For and on behalf of the Board of Directors

> Ravindra R. Joshi Whole-time Director & CFO

सही/- **कार्यकारी अभियंता**, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर PRECISION



Regd. Office: E-102/103 MIDC, Akkalkot Road, Solapur, MH 413006

Extract of unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September 2023

CIN: L24231PN1992PLC067126

[(Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015]

		Consolidated						
Sr. No.	Particulars	Quarter ended Sep. 30, 2023	Half Year ended Sep. 30, 2023	Quarter ended Sep. 30, 2022				
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)				
1.	Revenue From Operations	25,445.85	51,722.89	28,368.89				
2.	Profit / (Loss) Before Exceptional Item & Tax	1,058.43	1,931.25	1,650.70				
3.	Profit / (Loss) Before Tax	1,058.43	1,931.25	1,650.70				
4.	Profit / (Loss) for the Period / Year	842.93	1,253.85	1,319.21				
5.	Total Comprehensive Income / (loss)	885.32	1,333.24	1,531.24				
	(after tax)							
6.	Paid up Equity Share Capital	9,498.58	9,498.58	9,498.58				
	(Equity Share of 10/- each)							
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-				
8.	Earnings per share (of Rs.10/- each)							
	Basic :	0.89	1.32	1.38				
	Diluted:	0.89	1.32	1.38				

- 1. The above financial results for the quarter and half year ended September 30, 2023 have been subjected to limited review by the statutory auditors of the Group and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at the meeting held on November 09, 2023.
- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements ('LODR')) Regulations, 2015. The full format of the unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website
- 3. These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016.
- 4. Key Standalone Financial information

				(Rs. in Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended Sep. 30, 2023	Half Year ended Sep. 30, 2023	Quarter ended Sep. 30, 2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Revenue From Operations	17,239.98	34,329.14	16,016.77
	Profit Before Exceptional Item and Tax	2,289.64	4,773.65	1,592.32
	Profit Before Tax	2,289.64	4,773.65	1,592.32
	Profit for the period	1,986.11	3,949.50	1,205.85
2.	Total Comprehensive Income / (loss) (after tax)	1,988.45	3,954.06	1,214.66
	, , ,	1,500.15	3,954.00	1,21

Place : Pune Date: November 09, 2023 For and on behalf of the Board of Directors

Ravindra R. Josh



KIC METALIKS LIMITED

CIN: L01409WB1986PLC041169

Regd. Office: "Sir RNM House", 3B, Lal Bazar Street, 4th Floor, Room No. 2, Kolkata - 700001; E-mail id : info@kicmetaliks.com

Tel.: 033-4007 6552; Fax: 033-4001 9636; Website: www.kicmetaliks.com

EXTRACT OF UNAUDITED	FINANCIAL RESULTS FO	R THE QUARTER AND HA	ALF YEAR ENDED SEPTE	MBER 30, 2023

							(Rs. in lakhs)
		Qı	uarter Ended		Half Year	Ended	Year Ended
SI. No.	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total revenue from operations	19,882.34	22,952.60	20,143.47	42,834.94	32,839.69	74,927.09
2.	Net Profit for the period before tax (before Exceptional and/or Extraordinary items)	114.89	192.55	754.11	307.44	1,643.57	3,031.74
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	114.89	192.55	754.11	307.44	1,643.57	3,031.74
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	103.06	162.46	487.96	265.52	919.24	1,854.64
5.	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	102.08	161.16	488.29	263.24	920.54	1,846.76
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 2 /- per share)	709.92	709.92	709.92	709.92	709.92	709.92
7.	Other Equity	-	-	-	-	-	17,070.42
8.	Earnings per share (Face Value of Rs. 2/- per share) I. Basic and Diluted	0.29	0.46	1.37	0.75	2.59	5.22

Notes:

Date: November 09, 2023

Place: Kolkata

- 1. The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and there after approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 09, 2023. The same has also been reviewed by the Statutory Auditors of the Company
- 2. The Company has only one reportable business segment i.e "Iron & Steel and allied products." Accordingly, separate segment information as per Ind AS 108 are not applicable
- 3. Figures of the previous quarter/year have been re-arranged, re-grouped and recasted to conform to current period classification, wherever
- 4. The above results of the Company are available on the Company's website www.kicmetaliks.com and also on BSE's website www

By Order of the Board For KIC Metaliks Limited

Radhey Shyam Jalan Chairman and Managing Director DIN: 00578800













VIDLI RESTAURANTS LIMITED

Registered Office: Kamats Legacy, D-09, Eastern Business District, LBS Road, Bhandup West, Mumbai – 400078. Tel No: 7400058768 Website: www.kamatsindia.com Email ID: cs@kamatsindia.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

											(₹ in Lacs exc	ept EPS)	
			Stand	dalone				Consolidated					
	Quarter ended		Half year to date figures Year for the period ended ended		Quarter ended			Half year to date figures for the period ended		Year			
Particulars										ended			
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					Unaudited		
Total Income	385.83	477.70	457.98	863.53	858.61	1,758.01	616.02	712.85	637.56	1,328.87	1,207.81	2,607.56	
Net Profit/(Loss) before exceptional items and tax	28.42	45.65	35.94	74.07	67.36	100.72	54.52	84.07	49.19	138.59	93.18	223.66	
Net Profit/(Loss) before tax (after exceptional items)	28.42	45.65	35.94	74.07	67.36	100.72	54.52	84.07	49.19	138.59	93.18	223.66	
Net Profit/(Loss) for the period after tax	20.86	33.83	23.86	54.69	44.32	75.83	40.17	62.26	33.60	102.43	63.10	167.45	
Total Occurred and business for the modest													

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 21.97 23.86 54.28 44.32 69.74 37.34 56.53 32.11 93.87 Paid up equity share capital 1,082.50 | 1,082.50 | 1,082.50 | 1,082.50 | 1,082.50 (face value of equity share Rs 10/- each) 1,082.50 1,082.50 | 1,082.50 | 1,082.50 1,082.50 | 1,082.50 | 1,082.50 Reserve (excluding Revaluation Reserve) as show in the Audited Balance sheet of the previous year 181.46 247.32 b) EPS Diluted (Rs.) 0.42 0.41 0.73 0.30 0.53 0.30

Note:

- 1. The above standalone and consolidated results have been prepared in accordance with guidelines issued by Securities and Exchange Board of India ('SEBI') and the Indian Accounting Standards [Ind AS] prescribed under section 133 of the Companies Act, 2013.
- . The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023, filed with the BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results are available on the Stock Exchange website- www.bseindia.com and also on the Company's website www.kamatsindia.com

VIDLI RESTAURANTS LIMITED

Dr. Vikram V. Kamat Managing Director DIN: 00556284

Place : Mumbai Date : 09th November, 2023



Sonal Adhesives Limited

Regd Off:- Plot No.28/1A, Village Dheku, Takai Adoshi Road, Off. Khopoli Pen Road, Tal. Khalapur, Dist.Raigad - 410203 Maharashtra Phone.: 91 2192 262620, Email id: info@sonal.co.in, Website: www.sonal.co.in CIN: L02004MH1991PLC064045

	F Horie 31 2132 202020, Lilia						,
	EXTRACT OF THE UNAUD FOR THE QUARTER AND HA						
							(₹ in Lakhs
Sr.	Particulars			Standa	lone		
No.	T artisatars	(Quarter Ended	l	Half ye	ar ended	Year ended
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
				(Unaudited)			(Audited)
1	Total income from operations (net)	2762.37	2140.06	2165.72	4902.43	4118.89	8412.85
2	Net Profit/ (Loss) from the Period (before Tax, Exceptional	74.11	68.20	33.73	142.31	90.43	302.35
	and/ or Extraordinary Items)						
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional	74.11	68.20	33.73	142.31	90.43	302.35
	and/ or Extraordinary Items)						
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional	70.38	69.78	27.93	140.16	71.97	226.58
	and/ or Extraordinary Items)						
5	Total Comprehensive Income for the period	70.90	70.01	27.56	140.91	72.28	227.46
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]*						
6	Paid up Equity Share Capital						
	(Face value of Rs.10 each fully paid up)	606.10	606.10	606.10	606.10	606.10	606.10
7	Earnings per share (of Rs.10/- each) (not annualised)						
	(a) Basic	1.16	1.15	0.46	2.31	1.19	3.74
	(b) Diluted	1 16	1 15	0.46	2.31	1 19	3 74

Notes:

1 The above Results for the quarter and half year ended 30th September, 2023 have been reviewed by the Audit Committee & taken on record by the Board of Directors at their meeting held on 09th November, 2023.

The Ind AS as precribed in Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 is applicable to the

This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 o the Companies Act. 2013 and other recognised accounting practices and polices to the extend applicable.

In the opinion of the Board of Directors, there is only one Major segment, therefore, has only one reportable segment in accordance with Ind AS 108"Operating Segments" The Ind AS compliant financial results, pertaining to the period September 30, 2023 have not been subject to limited review or audit. However, the

management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide a true and fair view of its affairs.

As intimated by the company's Registrars, the investor's complaints pending as on 30 September 2023 and as on 30 June 2023 were Nil. Previous quarter's / year's figures have been regrouped / reclassified and rearranged necessary to correspond with the quarter's / year's classification

For Sonal Adhesives Ltd

Place: Khopoli

Sandeep Arora Managing Director DIN No: 00176939



Place: Mumbai

Date: November 9, 2023

Abbott India Limited

CIN: L24239MH1944PLC007330 Regd Office : 3, Corporate Park, Sion-Trombay Road, Mumbai - 400 071 Tel No.: 022-5046 1000/2000/6797 8888 Fax No.: 022-5016 9400 Email Id: investorrelations.india@abbott.com Website: www.abbott.co.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Six months ended September 30, 2023

(₹ in Crores except earnings per share)

		Quarte	r ended	Six mont	Six months ended		
Sr.	Particulars	September 30,	September 30,	September 30,	September 30,	March 31,	
No.	Particulars	2023	2022	2023	2022	2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	1,549.65	1,413.01	3,084.65	2,743.74	5,502.88	
2	Net Profit for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	415.42	355.39	805.91	630.58	1,273.82	
3	Net Profit for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	415.42	355.39	805.91	630.58	1,273.82	
4	Net Profit for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	312.94	265.52	603.18	471.16	949.41	
5	Total Comprehensive Income for the period						
	[comprising Profit for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	313.84	266.26	604.99	472.62	953.03	
6	Equity Share Capital	21.25	21.25	21.25	21.25	21.25	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance sheet of						
	previous year	-	-	-	-	3,167.29	
8	Earnings Per Share ₹ (Face value of ₹ 10/- each)						
	(not annualised except for the year ended						
	March)						
	Basic :	147.27	124.95	283.85	221.72	446.78	
	Diluted :	147.27	124.95	283.85	221.72	446.78	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's website at www.abbott.co.in.

> For and on behalf of the Board of Directors of **Abbott India Limited**

> > **Managing Director** DIN: 06606777

VIVEK V KAMATH



CIN: L24100MH1984PLC033519 Regd. Off.: 37, First Floor, Kamala Bhavan II, S Nityanand Road, Andheri (East), Mumbai - 400 069.

Website: www.gufic.com • Email: corporaterelations@guficbio.com • Tel.: (91-22) 6726 1000 • Fax: 022 6726 1068

Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2023

Rupees in Lakhs (except EPS										
				Consolidated						
		Quarter Ended			r Ended	Year Ended	Quarter Ended	Half Year Ended		
Particulars	30.09.2023 Unaudited	30.06.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	31.03.2023 Audited	30.09.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited		
Total income from Operations	21,487.41	19,502.02	17,483.53	40,989.43	34,011.16	69,062.08	21,487.41	40,989.43		
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,094.55	2,804.91	2,726.02	5,899.46	5,554.05	10,672.09	3,094.55	5,899.46		
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,094.55	2,804.91	2,726.02	5,899.46	5,554.05	10,672.09	3,094.55	5,899.46		
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,320.96	2,062.29	2,021.15	4,383.25	4,126.30	7,970.48	2,320.96	4,383.25		
Total Comprehensive Income for the period after tax [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	2,320.96	2,062.29	2,021.15	4,383.25	4,126.30	7,969.95	2,320.96	4,383.25		
Equity Share Capital	969.45	969.45	969.45	969.45	969.45	969.45	969.45	969.45		
Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	33,811.37	-	-		
Earnings Per Share (of Re.1/- each)										
Basic	2.39	2.13	2.09	4.52	4.26	8.22	2.39	4.52		
Diluted	2.39	2.13	2.09	4.52	4.26	8.22	2.39	4.52		

Place: Mumbai

- 1. The above Unaudited Consolidated and Standalone Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Thursday, November 09, 2023. The above is an extract of the financial results filed with Stock Exchange and the same is available on website of the Company at www.gufic.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com where shares of the Company are listed.
- 2. Previous year/quarters figures have been regrouped/reclassified, wherever necessary

By Order of the Board of Directors For Gufic Biosciences Limited Date: November 09, 2023

Pankaj Gandhi Whole Time Director DIN: 00001858













